

Registered Office

Address: Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078.

Tel. : +91-22-49601775

Email : corporate@hirect.com / marketing@hirect.com

CIN : L28900MH1958PLC011077

Website: www.hirect.com

Ref. No. HIRECT/SEC/2024-25/18

July 6, 2024

BSE Limited Rotunda Building, Phiroz Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001 Maharashtra National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" 5t Floor, C-1, Block 'G Bandra Kurla Complex,
Bandra (East) Mumbai 400 051
Maharashtra

Security Code No.: 504036 Symbol: HIRECT Type of Security: Equity

Subject: Completion of dispatch of the Notice of 66th Annual General Meeting along with the Annual Report

Dear Sir/ Madam,

This is to inform you that the Notice of 66th Annual General Meeting along with the Annual Report has been dispatched. Please find enclosed the copies of newspaper advertisements published on July 6, 2024 confirming the completion of dispatch of Notice and Annual Reports.

We request you to take the above on records.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited

Meenakshi Anchlia

Company Secretary & Compliance Officer

Membership No. A30545

Encl: As above



NOTICES

DATE

08.08.2003

16.06.2016.

17.05.2017

16.06.2016 17.05.2017

16.06.2016,

17.05.2017

21.03.2005.

16.06.2016

17.05.2017

17.05.2017

21.03.2005

17.05.2017

10.02.2023

16.06.2016.

16.06.2016.

16.06.2016,

17.05.2017

10.02.2023

10.02.2023

17.0 5.2017

10.02.2023

16.06.2016,

17.05.2017

10.02.2023

16.06.2016.

10.02.2023

16.06.2016.

17.05.2017

10.02.2023

16.06.2016.

17.05.2017

16.06.2016,

17.05.2017

10.02.2023

16.06.2016.

17.05.2017 10.02.2023

16.06.2016

17.05.2017

10.02.2023

15.09.2023

23.11.2023

15.09.2023

23.11.2023

15.09.2023 AND 23.11.2023

23.11.2023

15.09.2023

AND 23.11.2023

15.09.2023

AND 23.11.2023

15.09.2023

23.11.2023

23.11.2023

15.09.2023

23.11.2023

23.11.2023

15.09.2023

23.11.2023

15.09.2023

23.11.2023

15.09.2023

23.11.2023

15.09.2023

23.11.2023

17/01/2024,

12/02/2024

12/02/2024

12/02/2024

12/02/2024

/25.12.2023

05.11.2023

30/08/2015 17/01/2024,

70 23/10/2009 17/01/2024,

34 31.02.2022 05.11.2023

200 31.03.2023 26.12.2023

65 04.01.2021 26.11.2023

173

29.12.2023 31.03.2024 05.11.2023/

29.12.2023 20.04.2017 26.11.2023

29.12.2023 01.08.2016 05.11.2023

03.01.2022 26.12.2023/

29.12.2023 15.04.2015 05.11.2023,

LOCKER RENT DUE

337

DATE

01.01.2002

01.01.2005

10.10.2004

295 01.01.2005

180 01.01.2014

186 01.01.2004

01.01.200

01.01.2008

01.01.2013

165 01.01.2005

235 01.01.2001

161

71M

01.01.2011

01.01.2014

01.01.2014

15 30.01.2014

7/1/1999

5/2/2003

7/10/2007

11/1/2007

131 10.06.2004

169 30.05.2008

491 27.04.2014

154 26.03.2017

173 04.09.2017

207 31.01.2018

12.01.2019

25/03/2017

165 03.09.2014 15.09.2023

2/20/2006 15.09.2023

42

98

B-WING-2NND FLOOR.

FLAT.NO.12/002 BLDG

ACCORD MIRA BHY RD

NO.12 CHANDRESH

F/3..ANANDWALLI

NASHIK 422013 NO:11 SHRI OM

SHANTIVAN SOCITY NANK

NO:6, LAM ROAD, NASIK

ROAD 422101 1, NAV MADHURA COOF

HOU SOC.SAMBHAJI

CHOWK . UNTAWADI

MAHATMA NAGAR

NASHIK 422007

CRICKET GROUND NASH

NDUSTRIAL ESTATE

AMINA APRTMENT 9TH

24/30 ALI UMER STREET

AMAR APARTMENT

1202 KEDY TOWER A

BASERA APT C WING

MUM 15 17 YAQOOB STREET

404 11/15 DONATED

STREET 65

PRASAD

AISHA SHAIKH

DIGVIJAY SINGH

HHAGAN LAL

SHANKAR SUPE

VASANT

82 M A ROAD RUKIYA JOHARI

MUMBAI TRADERS

84 M A ROAD ASMA YUSUF

85 M A ROAD NASIR GOLD

86 M A ROAD IBRAHIM

MUMBAI

MUMBAI

MUMBAI SHRII DURGA

87 M A ROAD AABIDA AJMAL

MUMBAI KHAN 88 M A ROAD KIFAYAT HUSAIN

89 M A ROAD SAMAD SATTAR

SOORYA

77 MIRA ROAD

NASHI

79 NASHIR

30 NASHIP

81 NASHII

MIIMRAI

01 01 2011 16 06 2016

12.01.2003 16.06.2016,

01.01.2000 08.08.2003

17.05.2017

17.05.201

30.07.2002

16.06.2016

17.05.201

17.05.2017

16.06.2016

17.05.2017

16.06.2016

17.05.2017

10.02.2023

17.05.2017

16.06.2016

17.05.2017

08.08.2003

16.06.2016

17.05.2017

17.05.2017

01.01.2008 16.06.2016

171 01.01.2006 16.06.2016

07.06.1993

01.01.1996

01.01.2001

01.01.1994

244

339

318 01.01.2003 16.06.2016,

276

344 01.03.2004 08.08.2003

37 01.01.2004 16.06.2016.

17.05.2017 35 01.01.2000 16.06.2016

286 01.01.2002 16.06.2016,

303 02.01.2002 08.08.2003.

ADDRESS

SHERE PUNJAB SOCIETY
MCROAD ANDHERI EAST

FLAT NO 301 IYOTI NIWAS

PLOT N OT 186 SHERE PUNJAB SOCIETY MC

ROAD ANDHERI EAST

RAJSHIRI CINMA DAHISAF

FLAT NO 401, JYOTI

NIWAS PLOT NO 186

PSPCL Punjab State Power Corporation Limited

Regd, office: PSEB Head Office, The Mall, Patiala-147001 Corporate Identity Number: U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.im (contact no. 96461-17604-17659)

Tender Enquiry no. 1674/BMC/O&M/PC-2554 Dated: 05-07-2024 Chief Engineer/O&M (P&P Cell-II), GHTP, Lehra Mohabbat, invites F-tender for the Procurement of Welding Electrodes for the Plant of FY 2025-26 Quantity as per NIT.

For detailed NIT & tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 05-07-2024 from 17:00 hrs. onwards. Note:- Corrigendum & addendum, if any will be published online at https://eproc.punjab.gov.in

76155/12/3073/2023/35385

GHTP-50/24

SWELECT ENERGY SYSTEMS LIMITED

SWEIECT CIN: L93090TN1994PLC028578

Registered Office: 'SWELECT HOUSE', No.5, Sir P.S. Sivasamy Salai Mylapore, Chennai - 600 004. Tel. +91 44 24993266/ 24679600. Fax : +91 44 24995179 Email : cg.ird@swelectes.com Website : www.swelectes.com

Notice of 29th Annual General Meeting, E-Voting, Book Closure and Record Date

Notice is hereby given that the Twenty Ninth Annual General Meeting (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on 29th July, 2024 at 3:30 P.M. IST through Video Conferencing (VC) facility / Other Audio Visual Means (OAVM) provided by M/s.Central Depository Services (India) Limited (CDSL), to transact the businesses as set out in the Notice of AGM dated 24th May, 2024 in accordance with the Circular No.9/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI)

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Company has sent the Notice of the 29th AGM and Annual Report for the Financial Year 2023-2024 electronically on 5th July, 2024, only to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent ('Registrar') / Depositories. A physical copy of the Annual Report for 2023-24 together with the above said notice will be sent to the members who have requested for the same at cg.ird@swelectes.com mentioning their Folio No./DPID and Client ID.

Any person, who acquires shares of the Company and becomes member after sending email of the above notice and Annual Report and holding shares on the Record date i.e. 22.7.2024, may obtain the above said Notice together with the Annual Report 2023-2024 by sending email request either to the Company or RTA M/s.Cameo Corporate Services Limited from their registered email id with their depository and shall follow the detailed procedure for obtaining User ID and password for E-voting. which is provided in the Notice of the meeting. The Notice and Annual Report 2023-2024 are available on the website of the Company (www.swelectes.com) under the following web links Annual Report

https://swelectes.com/wp-content/uploads/2024/07/Annual-Report-23-24.pdf

https://swelectes.com/wp-content/uploads/2024/07/AGM-Notice-23

The same will be made available on the website of stock exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and CDSL's website (www.evotingindia.com). If the member is already registered with CDSL for remote e-voting then they can use their existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

Members holding shares in physical form and who have not yet registered their e-mail addresses are requested to access the following web link https://investors.cameoindia.com, for registering their e-mail addresses to receive the notice and report. Members holding shares in electronic mode are requested to update their email ids and mobile numbers with the Depository Participants ('DPs') where they hold their Demat account.

Register of Members will be closed from 23rd July, 2024 to 29th July, 2024 (Both days inclusive) for the Purpose of 29th AGM & Dividend (Final and Special) which is subject to approval of shareholders at the 29th AGM. The record date for AGM and Dividend is fixed on Monday, 22nd July, 2024

The Company has engaged the services of CDSL to provide the e-voting facility to its members whose names appear in the Register of Members. Beneficial owners as on the cut-off date i.e. 22nd July, 2024 to exercise their right to vote by remote e-voting and e-voting at the AGM on the businesses specified in the above Notice for convening the Twenty Ninth Annual General Meeting of the Company.

The remote e-voting facility will be available during the following period.

Commencing from : 9:00 Hours (IST) on 25th July, 2024 Ending up on : 17:00 Hours (IST) on 28" July, 2024

Remote e-voting shall not be allowed after 17:00 Hours (IST) on 28th July, 2024 and the remote e-voting facility would be blocked.

The facility for remote e-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to cast their vote during the Meeting.

The voting rights of Shareholders shall be in proportion to their shares held in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date being 22nd July, 2024. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution has been cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Mr.P. Eswaramoorthy, Proprietor, M/s.P. Eswaramoorthy and Company, Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting before/during the AGM in a fair and transparent manner.

Pursuant to the Finance Act, dividend income will be taxable in the hands of the Members where the dividend value exceeds Rs.5,000/- in a financial year and the Company is required to deduct tax ('TDS') from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act. 1961 ('the IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements. Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company / Registrar by sending documents through email. The Members holding shares in Physical or Electronic mode may also upload the scan copy of Form 15G/15H by accessing the web link of our Registrar & Transfer Agent https://investors.cameoindia.com, to get exemption from the deduction of tax.

In case of any queries / grievances regarding e-voting, members may contact Mr.Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 2255 33 or may also contact Company's Registrar and Share Transfer Agent M/s.Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, No.1, Club House Road, Chennai - 600 002. Name of contact person: Mr.P. Muralidharan, Manager, Email id: investor@ cameoindia.com, murali@cameoindia.com and website for investors' grievances: https://wisdom.cameoindia.com/Phone: +91-44-40020700, Fax: +91-44-28460129. Members may also refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evotingindia.com under help section.

By order of the Board for SWELECT ENERGY SYSTEMS LIMITED

R. Sathishkumar Place: Chennai Company Secretary Date: 05.07.202

HIND RECTIFIERS LTD.

CIN: L28900MH1958PLC011077 Registered Office: Lake Road, Bhandup (W), Mumbai-400078 Tel.No.: +91-22-49601775 Email: investors@hirect.com

NOTICE - 66th AGM, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 66th Annual General Meeting (AGM or Meeting) of Hind Rectifiers Limited (the Company) will be held on Thursday, August 1, 2024 at 12:30 PM IST through Video Conference (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of the AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the rules made thereunder read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 and other relevant Circulars, including Circular No. 09/2023 dated September 25, 2023 other applicable circulars issued in this regard, have provided relaxations from compliances with certain provisions of the SEBI Listing Regulations 2015.

The Company has sent the 66th AGM Notice of the Company along with the link to the Annual Report & Annual Accounts of the Company for the FY 2023-24 on riday, July 5, 2024 through electronic mode only, to those whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent (the RTA), Adroit Corporate Services Private Limited/Depositories. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with. Physical copies of the Annual Report for FY 2023-24 will be sent only to those members who specifically request for the same

The Notice of the AGM along with the Annual Report of the Company is available on the website of the Company at https://hirect.com/annual-report/ and may also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges e. BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com. The AGM Notice is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at ww.evoting.nsdl.com

Members may attend and participate in the AGM only through the VC/OAVM facility, as indicated in the Notice of the Meeting. Please note that there will be no provision for attending and participating in person at the 66th AGM of the Company. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of eckoning quorum under Section 103 of the Act

nstruction for Remote E-Voting before and during the AGM: In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI Listing Regulations 2015 and the Secretarial Standard on General Meetings issued by ICSI, as mended from time to time, the Company is providing to its Members, the facility of remote e-voting only before as well as during the 66th AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose. The Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. Comprehensive juidance on remote e-voting before AGM, participation in and joining of the AGM through VC/OAVM, e-voting during the AGM and registration of e-mail IDs are available in the Notice of the AGM

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as of the cut-off date i.e Thursday, July 25, 2024 shall only be entitled to avail the facility of remote e-voting before the AGM or e-voting during the AGM. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice of AGM for information purpose only.

The remote e-Voting facility will be available during the following period:

l	Commencement of remote e-Voting	From 9:00 AM IST on Saturday, July 27, 2024					
I	End of remote e-Voting	From 9:00 AM IST on Saturday, July 27, 2024 At 5:00 PM IST on Wednesday, July 31, 2024					

The remote e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. The facility of e-voting will also be made available during the AGM and the Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting, will be eligible to cast their votes through e-voting during the AGM. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The oting right of Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, being Thursday, July 25, 2024.

Members holding shares in physical mode, who have not updated their email addresses with the Company, are requested to update their email addresses by vriting to the RTA at info@adroitcorporate.com. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their respective Depository Participants.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquire shares of the Company and become Members of the Company after the Notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. Thursday. July 25, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if the Member is already registered with NSDL for emote e-voting, then he/she can use his/her existing user ID and password for asting his/her vote. If you have forgotten your password, you can reset your assword by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset assword" option available on www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000. Ir case of individual shareholders who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares in Demat ode as on the cut-off date may follow the steps mentioned under 'Access to NSI e-Voting system' as provided in the Notice of the AGM.

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at 022–4886 7000 or send a request to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager at evoting@nsdl.com.

Helpdesk for individual shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depositories i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details					
holding securities in	Members facing any technical issue in login can contact the NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at : 022 – 4886 7000					
holding securities in	Members facing any technical issue in login can contact the CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or or contact at toll free					

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Thursday, July 25, 2024.

no. 1800 22 55 33

Mr. Mahesh Soni (Membership No. 3706), failing him Ms. Sonia Chettiar (Membership No. 27582), partner of GMJ & Associates, Company Secretaries, has been appointed by the Board of the Company, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting' process and voting at the AGM, in a fair and transparent manner.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, July 26, 2024 to Thursday, August 1, 2024, both days inclusive for annual closing and determining the entitlement of the Members to the dividend for the financial year 2023-24. If the dividend as recommended by the Board of Directors is approved at the 66th AGM to be held on Thursday, August 1, 2024 payment of such dividend, subject to deduction of tax at source, will be made within week from the conclusion of the AGM.

(a) to all beneficial owners in respect of shares held in dematerialized form as pe the data as may be made available by the National Securities Depository Limited and the Central Depository Services (India) Limited as of the close of business hours on Thursday, July 25, 2024;

b) to all Members in respect of shares held in physical form after giving effect to valid transmission or transposition requests lodged with the Company as of the close of business hours on Thursday, July 25, 2024.

he results of the remote e-voting and votes cast during the AGM shall be declared within two working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.hirect.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after their declaration, and communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz BSE and NSE and be made available on thei espective websites viz. www.bselndia.com and www.nseindia.com

> By Order of the Board of Directors For HIND RECTIFIERS LIMITED

Meenakshi Anchlia Place : Mumbai Company Secretary & Compliance Officer Date : July 5, 2024



JAMMU & KASHMIR BANK LIMITED

s. BRANCH NAME

44 ANDHERI

SMT KUSUM

S K BHUWAI KA

& SUCHI BHUWALKA

SANGEETA

Branches Department Zonal Office Mumbai National Business Centre Bandra Kurla Complex, Bandra East

T: 022-26384126 NOTICE FOR UNTRACEABLE LOCKERS

This has reference to the Locker Agreement/s executed by the customer/s (as depicted in the following list) with the Bank with respect to subject locker number. In this regard, it has been observed that the you (name/s of the customer/s in the list) are not co-operating and/or complying with the terms and conditions of the said locker agreement signed by

			(name/s of the custome rms and conditions of tl				40	***********	SINGH	EAST MUMBAI	L
yc	u with the	Bank,Moreover,	you have not only failed	to make p	payment of re	nt on the due	46	ANDHERI	RENU AGARWAL ,GULSHAN	287, ROSEWOOD PARK SHERE PUNJAB ANDHERI	
		also not respor ment of the rent.	nded to our Notice/s dat	ed (as de _l	picted in the t	following list)	47	ANDHERI	AGARWAL MOHD YOUSUF	EAST MUMBAI 400093 42/44 GHOGHARI STREET	L
			i, the Bank has therefo	re decide	d to terminat	e the Locker		, <u>.</u>	JOHARI	ROOM 1 & 2 MUMBAI	
			cense provided thereund				48	ANDHERI	MS SONYA	A/2 FLAT NO 41, GREEN	H
s		NAME	ADDRESS	LOCKER NO.	RENT DUE DATE	NOTICES DATE			KHAN	FIELD HSG SOCIETY MC ROAD ANDHERI EAST	
\vdash	L NAGPUR		C/O - LT COL HR	3	4/1/2006	10-06-2021	49	ANDHERI	MR ANIL KUMAR	MUMBAI 400093 NO ADDRESS MRNTIONED	L
		MALHOTRA & ANU MALHOTRA	MALHOTRA, VISHAL TYRES 41, KADBI			AND 26-05-2022			GUPTA (STAFF)		L
			CHOWK, NAGPUR, 440014				50	ANDHERI	FAIZ AHMAD R SHEIKH	SHINDE WADI BEHIND GOKUL HOTEL, OLD	
1	NAGPUR	RAUNAQ JAHAN	W/O- SYED HABIB UR	6	11/12/2015	10-06-2021				NAGARDAS ROAD ANDHERI EAST MUMBAI	
		AND ARIF UR REHMAN	REHMAN, 173/2, SE RAILWAY COLONY,			AND 17-10-2022	E4	ANDHERI	SANDHILA	400093	L
			MOUNT ROAD, NAGPUR, 440001				31	ANDREKI	PINUNALLA	PLOT NO 267/4 MC ROAD ANDHERI EAST MUMBAI	
3	NAGPUR	SUSHILA DEVI WADHWA	C-1, JAIKA APARTMENT, CIVIL LINES, NAGPUR,	12	1/1/1996	17-10-2022 AND	52	ANDHERI	BHUPINDER	400093 BLDG NO 27/2 SHERE	H
L			440001			09-10-2023			SINGH OBEROI AND AMARJEET	PUNJAB COLONY ANDHERI EAST MUMBAI	
4	NAGPUR	MAHENDRA KUMAR SONI	GIRA HOTEL, SITABULDI, MAIN ROAD,	14	1/1/2006	10-06-2021 AND	-	***********	KAUR	400093	L
Ļ	NAGPUR	AL AMEEN	NAGPUR, 440012 S-22, UTKARSH	16	1/1/2015	17-10-2022 10-06-2021	53	ANDHERI	A P SINGH	CAROLYN BUNGLOW NO.1 LM ROAD OPP	
		ISLAMIC BEN	NIRMAN, SADAR, NAGPUR, 440001		, , ,	AND 17-10-2022				DWARKESH DHAM BORIVALI WEST MUMBAI	
F	NAGPUR		NEAR GURUDWARA,	32	1/1/1993	10-06-2021	54	ANDHERI	SANJEEV PURI	400068 206 NEHA APARTMENTS	L
		SINGH AND HARPREET KAUR				AND 17-10-2022	34	ANDIILKI	AND SIMRAN	JP ROAD SEVEN BUNGLOW	ĺ
7	NAGPUR	NAWAB SHEIKH AND VAHID	PLOT NO 10, PRASHANT NAGAR, POLICE LINE	33	1/1/2014	10-06-2021 AND	55	ANDHERI	PURI DEEPIKA RAINA	ANDHERI WEST A/602 SAGAR SHROTE	H
Ļ	NACDUD	SHEIKH N PRAKASH M	TAKLI, NAGPUR, 440013 H NO 34, CHOANI,	34	4/1/2019	26-05-2022 17-10-2022			AND KOKILA RAINA	HOSUING SOCIETY TO WADS VERSOVA LINK	
ľ	NAGFOR	PRAKASH	NAGPUR,	34	4/1/2019	AND				ROAD ANDHERI WEST 400053	
-	NAGPUR	ASMA BEGUM	MAHARASHTRA, 440013 168 MAHATMA PHULE	62	1/1/2016	09-10-2023 10-06-2021	56	ANDHERI	ASLAM IBRAHIM	KAMLA TOWERS 4TH	H
			MARKET, 440018, NAGPUR			AND 24-05-2022			AND MRS DILSHAD ASLAM	FLOOR GAUTHANE LANE NO 1 ANDHERI WEST	
1	0 NAGPUR	SUNIL RAISONI	AVANTIKA FLATS, NEAR	80	1/1/2014	10-06-2021	57	ANDHERI	VISHAL SEN	400053 311/5 SHOBNA	L
		AND SABBA RAISONI	GURUDWARA, RAMDASPETH,NA			AND 26-05-2022	"	ANDIILKI	AND VEENA	APARTMENTS SHERE	
1	1 NAGPUR	RAHMAN	GPUR, 440010 34/FRIENDS COLONY,	90	4/1/2023	24-05-2022			SEN	PUNJAB HOUSING SOCIETY ANDHERI EAST	
		BUKSH RAYEEN	KATOL ROAD NAGPUR, 440013		, , , ====	AND 09-10-2023	58	ANDHERI	TARANJIT SINGH	400093 2/1 SHERE PUNJAB	H
1	2 ANDHERI		214, SAROJ	22	28.02.2010	17.06.2016,		ANDIILKI	ANAND, RAJ	COLONY MC ROAD	
		HIRALAL GUPTA AND MOTILAL	APARTMENTS M. K ROAD ANDHERI EAST			15.06.2018			KOUR ANAND AND AK ANAND	ANDHERI EAST MUMBAI 400093	
1	3 ANDHERI	GUPTA REEMA ASWANA	MUMBAI 400093 B-14, NEELIMA	7	01.01.2008	16.06.2016,	59	ANDHERI	NEERAJA KAPOOR AND	27, JOY PRAGATI TARUN BHARAT CHAKALA	Г
ľ	o minoment	AND M .K BOSE	APARTMENTS M.K		01.01.2000	12.05.2017			PANKAJ KAPOOR	ANDHERI EAST MUMBAI	
L			ROAD ANDHERI EAST MUMBAI 400093				60	ANDHERI	KALIMA AHMAD	400093 LOKHANDWALA COMPLEX	H
1	4 ANDHERI	PURNIMA PAL MRS K. BOSE	B-14, NEELIMA APARTMENTS M.K	2	01.01.2003	16.06.2016, 17.05.2017				SHEFFIELD TOWER 705 ANDHERI WEST	
			ROAD ANDHERI EAST MUMBAI 400093				61	ANDHERI	VEENA KUMAR AND VIDHI	PLOT NO.142, FLAT NO.8, 1ST FLOOR, SUNRISE,	Г
1	5 ANDHERI	VIVEK ZUTSHI	FLAT NO 44, BLDG 22	20	01.09.1989	16.06.2016,			KUMAR	OPP, SHERE PUNJAB	
			B WING BRINDABAN MAJIWADE. THANE			17.05.2017	62	ANDHERI	NASEEM	SOC.,M.C.RD,ANDHERI-E 93, SOMEER SET	H
1	6 ANDHERI	KARUNA VIMAL	400609 601/602. GREEN ACRE	17	28.02.1995	16.06.2016,			AKHTAR, MRS REHANA	APARTMENTS PALIHILL BANDRA WEST	
			LOKHANDWALA ANDHERI			17.05.2017			PARVEEN AND	DANDIN WEST	
1	7 ANDHERI	NIMMI KAUL	WEST MUMBAI 400068 45/1, SHER-E-PUNJAB	52	01.01.1996	16.06.2016,			SH. WAHEED AHMED		
		AND MR ARUN KAUL	COLONY M.C ROAD ANHDERI EAST			17.05.2017	63	ANDHERI	KHANAYARI KRISHNA KUMAR	5/6.GOPAL NIWAS.	H
1	8 ANDHERI	SHASHI KANT	MUMBAI 400093 FLAT NO 41 BUILDING	65	01.01.1994	16.06.2016,			SHARMA & SAROJ KUMAR	SHERE PUNJAB HSG.	
ľ	O ANDITEKT	SUKLA	NO 33 BRINDABAN		01.01.1554	17.05.2017			SHARMA &	SOC., , MAHAKALI CAVES ROAD, ANDHERI-E ,	
L			MAJIWADE. THANE 400609				64	MIRA	REKHA SHARMA RUPWANTI	MUMBAI B-406 YUMNOTRI APT	H
1	9 ANDHERI	REKHA KAUL	22B/44 BRINDABAN MAJIWADE.	45	26.09.1994	16.06.2016, 17.05.2017		ROAD	KISHORE JAGTIANI AND	JANGID COMPLEX MIRA ROAD E 401107	
2	O ANDUEDI	SUDHIN KUMAR	THANE 400609 22B-32 TAKSHALA M.C	73	01.01.1990	30.07.2002,			SANGEETA VIJAY	ROAD E 401107	
ľ	U ANDREKI	LAHA &	ROAD ANDHERI EAST	13	01.01.1990	16.06.2016,	65	MIRA	JAGTIANI SANJAY JAIN AND	501, A WING SANGHVI	H
2	1 ANDHERI	JAYESREE LAHA MRS SANGEETA	MUMBAI 400093 6B-21, TAKSHILA M.C	82	04.05.1990	17.05.2017 30.07.2002,		ROAD	NIRMALA BOHARA	TOWER KASHI MIRA ROAD THANE 401107	
		GOEL AND SANJAY GOEL	ROAD ANDHERI EAST MUMBAI 40093			16.06.2016, 17.05.2017	66	MIRA	JIYA PREM J	502 GREEN PARK, MIRA	r
2	2 ANDHERI	USHA K SHAH &	1306/A HIGHLAND	141	21.05.1998	30.07.2002,		ROAD	HARRGIANI	ROAD E THANE 401107	
		KISHORE SHAH	PARK 350 OSHIWARA ANDHERI WEST 400053			16.06.2016, 17.05.2017	67	MIRA ROAD	KIRIT DHOLAKIYA AND MRS	A 41 MIRA DARSHAN MTNL ROAD, MIRA ROAD	Γ
2	3 ANDHERI	PARMINDER KAUR &	2/2 SHERI PUNJAB HOUSING SOCIETY MC	126	23.11.2004	16.06.2016, 17.05.2017			GAJRABERR	E 401107	
		SWARANJEET	ROAD ANDHERI EAST 400093				68	MIRA	DOLAKIYA SURBHI RAM	317/A-51 VRISHPARVA	H
2	4 ANDHERI	SINGH PANKAJ J BHAT &	C/11 NEW	91	01.01.1994	30.07.2002,		ROAD	AND VRAJENDRA SHEELSINGH	SECTOR III SHRISHTI COMPLEX MIRA ROAD	
		HARSHA P BHAT	PREMVASUNHARA BUILDING M.C ROAD			16.06.2016, 17.05.2017	60	MIRA	RAM ROSHAN	EAST 401107	L
2	5 ANDHEDI	MRS SHANTA	ANDHERI EASST 400093 PLOT NO 148 AJIT SHERE	87	01.01.2004	16.06.2016.	69	ROAD	MANDHANI AND	B-9, 201 SILVER PARK, MIRA ROAD E 401107	
ľ	JANDIIEKI	DEVI PADORA	PUNJAB MC ROAD	"	01.01.2004	17.05.2017			BABITA MANDHANI		
		& MRS VEENA SHAH	ANDHERI EAST 400093				70	MIRA ROAD	DR AIJAZ ASHAI	604 SP 89 POONAM COMPLEX, MIRA ROAD,	Γ
2	6 ANDHERI	ARUN CHOWKHANI &	5A/A ASMITA MOGRA HOISING SOCIRTY	116	01.01.1992	8.08.2003, 16.06.2016,				THANE 401107 AND	L
		SAROJ CHOKHANI	ANDHERI EAST 400093			17.05.2017	71	MIRA ROAD	CHETANBHAI KAKADIA	B/701, AVISHKAR GARDEN, POONAM VIHAR	
2	7 ANDHERI	SUNIL SHARMA	B403. P&T COOP	99	01.01.1997	30.07.2002,				COMPLEX, OPP SEC 2 MIRA ROAD -EAST	
		& VANDANA Sharma	HOUSING SOCIETY CHAKALA ANDHERI			16.06.2016, 17.05.2017	_			401107	L
_	O ANDUEDI	HARJINDER	EAST 400093 127 PLOT NO 4 SHERE	167	01.01.2002		72	MIRA ROAD	ASHRAF HYDER MIRZA &	702, JANGID TOWER SHANTI PARK CO-OP HSG	
ľ	6 ANDREKI	SINGH CHADHA	PUNJAB HOUSING	107	01.01.2002	30.07.2002, 16.06.2016,			SHABNAM ASHRAF MIRZA	LTD. , MTNL ROAD, MIRA ROAD (E)	
		AND RARJINDER SINGH CHADHA	SOCIETY MC ROAD ANDHERI EAST 400093			17.05.2017	73	MIRA	SUJATA CHHARI	101-B, HEERA PANNA APT,	r
2	9 ANDHERI	SH PHIROZE M DARUWALA &	NEW MALINEE COOP HOUSING SOCIETY	162	01.01.2008	16.06.2016, 17.05.2017		ROAD		GOKUL VILLAGE , SHANTI PARK, MIRA ROAD EAST ,	
		MRS HILLA	M C ROAD ANDHERI			11.00.2011	74	MIRA	ARCHANA	THA , MH A-004. MANDAKINI	H
		PHIROZE DARIWALA	EAST 400093				'`	ROAD	PRAFULKUMAR	JANGID COMPLEX, OPP.	
3	0 ANDHERI	BHUPINDER SINGH JAJ &	PLOT NO 266 FLAT NO 102 SHERE PUNJAB	209	01.01.2006	16.06.2016, 17.05.2017			CHUDAWALA AND BHARGAV	J&K BANK, MIRA ROAD (E) , THANE 401107	
_	1 ANDUES	RAVINDER KAUR	ANDHERI EAST 400093	221	22.04.0000		75	MIRA ROAD	NEHA PRADHAN D/O KARTIK	FLAT NO.202, 2ND FLR, STANLEY REGENCY CO-OP,	ĺ
3	1 ANDHEKI	MRS SUGHANDA S ARORA &	154 SHERE PUNJAB MC	221	22.01.2002	16.06.2016, 17.05.2017			CHANDRA PRADHAN	NR CINE MAX KANAKIA MIRA ROAD EAST	
3	2 ANDHERI	SUNIL ARORA MR MUKESH	ROAD ANDHERI 400093 BLDG NO 260 FLAT 102	97	01.01.2004	16.06.2016,	76	MIRA	RASHMI PRASAD	SHANTI PARK,ROYAL	H
ĺ		MEHRA & MRS	SHERE PUNJAB MC			17.05.2017		ROAD	W/O ANIL	ACCORD- 3RD, AX29/30,	1

There fore, you (customer/s as depicted in the above list) are hereby called upon to vacate your contents from Locker/s and handover the keys, password or any other identification mechanism and documents provided by the Bank for opening of the Locker, to the Bank within 30 days of receiving this Notice, failing which the break open process shall be initiated as per Bank's Locker policy.

Registered office: Corporate Headquarters, M.A.Road, Srinagar 190001, Kashmir, India CIN: L65110JK1938SGC000048; T: +91 (0)194 2481 930-35;

Dated: 06-07-2024

F: +91 (0)194 2481 928; E: info@kbmail.com; W: www.jkbank.com





KARANDE 8

DESHPANDE

SINGH & MRS

& MRS RAJNI

BANSAL

& SHASHI

36 ANDHERI BHOLI ANAND

7 ANDHERI SUDERSHAN

38 ANDHERI MIRZA PARVEZ

39 ANDHERI MR VILAS M

42 ANDHERI MR PARVAIZ

SALI & SONA V

HARSHADRAI

ROZANO &

POONAM JAGAN

NISAR (STAFF)

NISAR & SUHAIL | MENTIONED

GOEL

GULSHAN KAUR EAST 400093
35 ANDHERI SURESH BANSAL FLAT NO 3, PLOT NO. 110 247

ROAD ANDHERI EAST

PLOT NO 129 VINOD

APARTMENTS FLAT NO 2

ANDHERI EAST 400093

NIRMAN VIHAR B-101,

PUMP HOUSE ANDHERI

COLONY ANDHERI EAST

MUMBAI - 400093 6/39 ,40 SHERE PUNJAB

HOUSING SOCIETY MC

ROAD ANDHERI EAST

COLONY M C ROAD

PUMP HOUSE ANDHERI

BANDRA EAST MUMBAI

9TH SAROJINI ROAD 102

PAREL WEST MUMBAI-

CHUTESHWAR BLDG VILE

00056 / 17, GRANTS BUILDING

ARTHUR BUNDER ROAD

COLOBA MUMBAI

NO ADDREESS

NDHERI EAST

EAST MUMBAI

28, LEALA NAGAR

SHERE E PUNJAB

33 ANDHERI SHILPA S

34 ANDHERI MR BALBIR



पुणे, दि.५ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मुंबईतील वाशी येथील तीन आणि बारामती (जि. पुणे) येथील एका निर्यात सुविधा केंद्रांवरून यंदाच्या हंगामात विकसित देशांना ५५.८९ कोटी रूपये मूल्याच्या ३३९७ टन आंब्याची निर्यात झाली आहे. पणन मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, युरोपसह आग्नेय आशियातील देशांना कोकणातील हापूस, मराठवाड्यातील केशर आणि कर्नाटकातील बैगनपल्ली या आंब्यांची मोठ्या

झाली. भारतातून दरवर्षी सरासरी सुमारे २५ हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते. त्यामध्ये महाराष्ट्रामधील हापूस, केशर, राजापुरी, अन्य राज्यांतून बैगनपल्ली, हिम ायत, दशेरी, चौसा आदी जातींचा प्रामुख्याने समावेश असतो. पणन मडळाच्या वर्तनि समुद्रमार्गे तसेच हवाईमार्गे निर्यातीसाठीच्या त्या-त्या देशांच्या मागणीनुसार प्रक्रिया करून आंबा निर्यात करण्यासाठी सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात

प्रमाणावर निर्यात

आली आहे. परदेशी बाजार पेठेमध्ये अत्यंत चांगल्या पॅकिंगमध्ये एकसारखा आंबा निर्यात करणे आवश्यक

असते. त्याचबरोबर आंब्यावर कोणत्याही प्रकारच्या रोग व किडीचा प्रदुर्भाव नसणे, फळांची प्रत चांगली असणे, फळांवर डाग नसणे, ओरखंडे

नसणे

गरजेचे

असते.

जाहीर सुचना

माझे अशिल **श्रीमती अमिता धर्मेश वोरा** यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटीस देत आहे की, माझे अशिल खालील नमुद निवासी मिळकत **कै. देवजीभाई सोमाभाई मेहता** (मयत दिनांक ११.११.१९८०) तपश्चात त्यांचे कायदेशिर वारस कै. रमेशभाई देवजीभाई मेहता (मयत दिनांक १२.०२.२०२४) यांचे नावावरून **कै. देवजीभाई सोमाभाई मेहता** यांची नात असल्याकारणे स्वत: नावे करीत आहे सदर मिळकत श्रीमती अमिता धर्मेश वोर हिच्या नावावर हस्तांतरीत करण्यातबाब प्रक्रिया करण्यात येत आहे. तरी कोणीर्ह व्यक्तींचे याबाबत हरकत असल्यास ती हरकत पुढील १५ दिवसांच्या आत खालील नावे वकीलांकडे नोंदवण्यात यावी किंवा खालीत पत्यावरती मा. प्रशासकिय अधिकारी मालमत्ता, **"एफ/नॉर्थ" विभाग, म्युनिसिपल** बिल्डींग, भाऊ दाजी लाड मार्ग, माटुंगा मुंबई ४०००१९ या पत्यावरती आपली हरकत १५ दिवसांच्या आत पुराव्यानिशी सादर करावी, अन्यथा सदरहु दावे माझे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही.

मिळकतीचा तपशिल रूम नंबर १३, बिल्डींग नं. एफ, ८० आर.टी कोळी मार्ग, आगरवाडा, सायन, मुंबई ४०००२२ ॲड. रमेश गोविंद भोसले

रूम नंबर १४. बिल्डींग नं. एफ. आगरवाड सायन, मुंबई ४०००२२. फोन नं. ९८२११ १५६१७

PUBLIC NOTICE Notice is hereby given that SMT MEENAL M. VED & MR. ASHISH M. VED re seized, possessed and/or sufficientl ntitled of Flat viz. Flat No.835, Buildin No.42, Third floor, Samata Nagar Manga Darshan Co-operative Housing Societ Ltd., Samata Nagar, Kandivali (East Mumbai 400 101, (hereinafter referred t as "the said Flat") and also holding share respect thereof. That the said Smileenal M. Ved & Mr. Ashish M. Ved have ost/misplaced the Original title

documents in respect of the said Flat. All person having any claim, right, title and interest against or to the said Flat o the shares or any part thereof either b way of mortgage, sale, gift, inheritance agreement, lease, lien, charge, trus naintenance, easement, possession o by virtue of any testamentary or nor estamentary document/s or by virtue ouccession, adoption, any suit, litigation dispute, decree, order, injunctio restriction, covenants, statutory order notice/award, notification or otherwise nowsoever, are hereby called upon and equired to make the same known i riting with due evidence and detaile wanting with due evidence and detailed particulars thereof at our office at 101 Shree Vallabh Residency, Daulat Nagar Road No.3, Borivli (E), Mumbai 400 066 within 15 days from the date of publication of this Notice by Registered Post A.D. ailing which, such claim, if any, shall be eemed to have been waived and/o

SHARMA & ASSOCIATES Place: Mumbai Date: 06-07-2024 Advocates & Solicitors

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVERIT MAY CONCERN

his is to inform the General Public at lar that the Original Agreement for Sale bearing registration number <u>BBE234002004</u> and the Original Share Certificate bearing Distinctive Nos. 191 to 195 (both inclusive) Of Razia Mohammed Husain Qazi, a member of the Dharavi Co-operative Housing Society Limited having address at Flat No.16. Building No.7B, 3rd Floor, situate at Jasmine Mill Roac Dr. A.V.Baliga Nagar, Mahim East, Dharav Mumbai 400 017 have been lost misplaced.The lost of the documents i reported at Shahu Nagar Police Station situate at Dharavi, Mumbai 400017. The application has been made for issuance Duplicate Share Certificate. The membe hereby invites claims and objections from chaimants/objector/s for issuance of duplicat share certificate within period of fourteen

14 days from the publication of this noti with copies of such documents and other proofs in support of his/her/the claims/objections for issuance of duplicate share certificate to the Secretary of The Dharavi Co- operative Housing Society Limited.If no claim/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate shar certificate in such manner as is provided. under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the undersigned shall be dealt within the manner provided under the bye-laws of the Society. Further, Razia Mohammed Husain Qazi intends to sell and Dilshad Ahmed Ansar along with Mehtab Dilshad Ahmed Ansari are intending to purchase the immovable propert described in the Schedule hereunder written free from all encumbrances. Any person having any claim or right in respect of the saic property by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, license, gift possession, possession of original title deeds or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within **14 days** from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed withou reference to such claim and the claims, if any

not binding on our clients. Place:-Mumbai A.N.MISHRA(B.A.LLB)
Date:- 06.07.2024 (Advocate High Court)
Lawyers Chamber, 2nd Floor,
A.K. Marg, Bandra East Mumbai 400051

of such person shall be treated as waived an

शुद्धिपत्र मुंबई लक्षदीप मध्ये ३/७/२०२४ रोजी पान

क्र. ३ वर छापन आलेल्या वकील जेसिक किरण राठोड, जे, के लिगल असोसिएटसच्य वतीने जाहीर सूचनेमध्ये नववी व पंचवीसावी ओळीत "**हौसिंग**" च्या ऐवजी **"हाउसिंग**" असे वाचावे, तेराव्या ओळीत **"होते, यांचे कायदेशीर वारसदार आहेत.**" च्या ऐवर्ज "होते. यांचे कायदेशीर वारसदार असलेले," असे वाचावे आणि चोवीसावी ओळीत "सोसायटीने" च्या ऐवजी "सोसायटी **नामे**" असे वाचावे

जे. के लिगल असोसिएटसुच्या वतीने सही/- वकील जेसिका किरण राठोड

PUBLIC NOTICE

Maya Sadanand Nadkarni are seized ssessed and/or sufficiently entitled of premises viz. Flat No.301 in Building No.19, Third floor, Shakti-Dham Co operative Housing Society Ltd., situated a Shakti Nagar, Opp. C. S. Road, Dahisa (East), Mumbai 400 068 (hereinafte referred to as "the said Flat") and also holding shares therein. That the said 1) Mi Sadanand Prabhakar Nadkarni & 2) Mrs Maya Sadanand Nadkarni havi lost/misplaced the Original title documents in respect of the said Flat.

All person having any claim, right, titl and interest against or to the said Flat o the shares in respect thereof or any par thereof either by way of mortgage, sale gift, inheritance, agreement, lease, lien charge, trust, maintenance, easement possession or by virtue of an testamentary or non-testamentar document/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction covenants, statutory order, notice/award otification or otherwise howsoever, are ereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at our office at 101, Shree Vallabh Residency, Daulat Nagar, Road No.3 Borivli (E), Mumbai 400 066, within 19 days from the date of publication of this Notice by Registered Post A.D., failing which, such claim, if any, shall be deeme o have been waived and/or abandoned SHARMA & ASSOCIATES

जाहीर सूचना

श्रीमती शांगरबेन अम्रतलाल शाह व श्रीमती भगवती दोलतराय शाह हे फ्लॅट क्र.बी-५, **१ला मजला,** त्रिवेणी म्हणून इमारत क्र.बी, **दी सांताकुझ त्रिवेणी कोहौसोलि**. म्हणून ज्ञात सोसायटी, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ या सोसायटीचे संयुक्त व सामायिक गलक व सदस्या आहेत. सदर संयुक्त सदस्या अर्थात **श्री. शांगरबेन अम्रतलाल शाह** यांचे दिनांक ११.०७.१९७४ रोजी आणि श्रीमती भगवतीबेन दोलतराय शाह यांचे दिनांक ०२.०१.२००४ रोजी निधन झाले. सोसायटीद्वारे सदर फ्लॅटमधील मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून ७ दिवसांत सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

दी सांताकुझ त्रिवेणी को-ऑप.हौ.सो.लि.करिता

मा. सचिव/अध्यक्ष

दिनांक: ०६.०७.२०२४

NOTICE

श्रीमती. विनिता हरीश विचारे या क्रांती को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड प्लॉट नंबर १२२, मॉडेल टाऊन, ऑफ जयप्रकाश रोड अंधेरी (पश्चिम) मंबई - ४०००५३ च्या सदस्या आहेत. आणि सोसायटीच्या इमारतीमध्ये फ्लॅट/सनिदा क्रमांक ३०४ ३र

मजला चे मालक 14/03/2024 रोजी कोणतेही नामनिर्देशन न करता मृत्यू झाला. याद्वारे सोसायटी वारस किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणाऱ्या किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडू सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मृत सभासदाचे वरील शेअर्स आणि व्याज हस्तांतरित करण्यावर 15 दिवसांच्या आत दावे[ँ] किंवा आक्षेप आमंत्रित करते. ही नोटीस, अशा कागदपत्रांच्या प्रती आणि सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेतील मृत सदस्याचे शेअर्स आणि व्याज हस्तांतरित करण्याच्या त्याच्या/ तिच्या/त्यांच्या/त्यांच्या दाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनार्थ इतर पुराव्यांसह. वरील विहित कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त र सोसायटीच्या उपविधीनुसार प्रदान केल्याप्रमाणे सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मृत सदस्याचे शेंअर्स आणि व्याज व्यवहार करण्यास सोसायर्ट मुक्त असेल. समाज सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मृत सदस्याच्या शेअर्स आणि व्याजाच्या हस्तांतरणासाठी सोसायटीला प्राप्त झालेले दावे/आक्षेप, सोसायटीच्या उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळले जातील. सोसायटीच्या नोंदणीकृत उपनियमांची एक प्रत दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांकडून तपासणीसाठी सोसायटीच्या कार्यालयात/ सोसायटीच्या सचिवाकडे सकाळी 11 तें दुपारी 1 च्या दरम्यान उपलब्ध थारे जोरीम एकाणित राज्यागम्ब तिना कालावधी मंगेगर्यंत

ाह. गाटारा प्रयमारात झारवाया	गार्ट, भाटारा प्रयमासार झारपापारू भारापापमारापपा रामपपरा.							
मृत व्यक्तीचे नाव	वारासदाराचे नाव	नातेसंबंध						
श्रीमती. विनिता हरीश विचारे	श्रीमती. तनुश्री प्रशांत विचारे	सून						

स्थळ : मुंबई शिक्का दिनांक: ०५/०७/२०२४

साठी आणि वतीने क्रांती सहकारी हाउसिंग सोसायटी लिमिटेड



टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ६०१, ६वा मजला, दुर्गा चेंबर्स, लिंकिंग रोड, खार (प), मुंबई-४०००५२.**दूर.कः:** ९१–२२–६६४३११८८, The Must Have HITS ई–मेलः info@tips.in वेबसाईट:www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

सूचना

कंपनीचे समभाग गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतर

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) व १२५ सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम (नियम), २०१६ वेळोवेळी सुधारितप्रमाणे,तरतुदीनुसार कंपनी मागील ७ सलग वर्षेकिंवा अधिक कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश संदर्भात, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयईपीएफखात्यात कंपनीला शेअर्स हर्स्तांतरित करणे आवश्यक आहे.

कंपनीने ज्या संबंधित भागधारकांनी वित्तीय वर्ष २०१६-२०१७ करिता त्यांचे लाभांश आणि कंपनीद्वारे घोषित व घेण्यात आलेले सर्व पुढील लाभांश रोख केलेले नाही त्यांना पत्रव्यवहार पाठविलेले आहे आणि हे संबंधितांचे शेअर्स सदर नियमानुसार आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत होण्यास पात्र

अशा भागधारकांची यादी ज्यांनी सलग सात वर्षे त्यांचा लाभांश जमा केला नाही आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करण्यासाठी जबाबदार आहेत, त्यांची यादी कंपनीच्या www.tips.in वेबसाइटवर

संबंधित भागधारकांना १२ ऑक्टोबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी न भरलेल्या/दावा न केलेल्या लाभांश रकमेवर दावा करण्याची विनंती करण्यात आली आहे, तसे न केल्यास त्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जातील. कृपया लक्षात ठेवा की दावा न केलेल्या लाभांशाची रक्कम आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या इक्विटी शेअर्सच्या संदर्भात, या नियमांनुसार कंपनीविरुद्ध कोणताही दावा

कृपया लक्षात घ्या की, अशा हस्तांतरणानंतर, भागधारक/दावेदार आयईपीएफ प्राधिकरणाकडून हस्तांतरित शेअर्ससह लाभांशावर दावा करू शकतात, ज्याचे तपशील www.iepf.gov.in वर उपलब्ध आहेत.

लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि., सी-१०१, २४७ एम्बेसी पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, दूर.क्र.:+९१-२२-४९१८६२७०, ई-मेलः iepf.shares@linkintime.co.in. वर लिह्

> टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण: मुंबई बिजल आर.पटेल दिनांक: ५ जुलै, २०२४ कंपनी सचिव

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

misplaced and the holder of the said Share Certificates have requested the Compan for issue of Duplicate Share Certificates Share Holder(s) Name | Folio No. | Certificate No. | No of Shares | Distinctive Nos 1. Smt. Jaya Govindas TSE0010047 100966 Popat 2. Mr. Vijay Govindas

Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice and no claims will be entertained by the Company with respect to the original Share Certificates after the ssue of duplicate thereof.

Any person who has/have a claim In respect of the said should lodge his/her/theil claim with all supporting documents with the Company at its Registered / Corporate Office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(s) Date: 06/07/2024

नोटीस याद्वारे दिलेली आहे की खाली ॲक्सिस बँकेचा उल्लेख केला आहे मी कार्डधारक - अंजली नामदेव डिगे मी कार्ड क्रमांक AB17083

जाहीर नोटीस

Axis Bank Ltd, गमावले आहे यशज्योती डेट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड, बोरिवली आणि म्हणून घोषित केले आहे. साठी 'अवैध' पुढील वापर. बोरिवली ते विरार प्रवास करताना माझे

कार्ड हरवले होते.

टिप्स फिल्म्स लिमिटेड CIN:U74940MH2000 नोंदणीकृत कार्यालय: लेक रोड, भांडुप (प), मुंबई-४०००७८

tipsfilms.in नोंदणीकृत कार्यालयः ५०१, दुर्गा चेंबर्स, ५वा मजला, लिंकिंग रोड, खार (प) मुंबई-४०००५२ द्र.क्र.: +९१-२२-६६४३११८८

ईमेल आयडी:info@tipsfilms.in , वेबसाईट:www.tipsfilms.in <u> १५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना</u>

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २९ जुलै, २०२४ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वार (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल.

सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या इतर सर्व लागू परिपत्रकांनुसार आणि संबी परिपत्रक क्र. संबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर /२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी नुसार (यापुढे एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित), एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ केवळ विद्युत स्वरुपाने ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/निबंधकांकडे नोंदणीकृत आहेत आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी/त्यांचे ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहेत. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ ई-मेलद्वारे पाठविण्याचे काम शुक्रवार ५ जुलै, २०२४ रोजी पूर्ण झाले आहे. पुढे, वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रत ज्या भागधारकांनी विनंती केली आहे, त्यांना पाठविल्या जात आहेत.

उपरोक्त परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होणार असल्याने सदस्यांची वास्तविक उपस्थिती खारीज करण्यात आली आहे. तद्नुसार सदस्यांकडून प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असणार नाही

कृपया नोंद असावी की, उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.tipsfilms.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीमार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने सूचनेत नमुद विषय विमर्षीत केले जातील आणि विद्युत स्वरुपाने १५वी एजीएममध्ये मत देण्याचे सदस्यांना सुविधा दिली जाईल. सदस्यांनी खालील नोंद घ्यावी

- अ) रिमोट ई-वोटिंग, एजीएममध्ये मतदान आणि व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेचा एक अविभाज्य भाग आहे.
- ब) नोंद दिनांक अर्थात २२ जुलै, २०२४ रोजी कंपनीचे समभाग भांडवलातील त्यांचे शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे ई-वोटिंग अधिकार असतील. सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्य झालेले आणि नोंद तारखेला भागधारणा घेतलेल्या व्यक्तींने एजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून ई-वोटिंगमार्फत त्यांचे मतदान करावे
- क) रिमोट ई-वोटिंग कालावधी २६ जुलै, २०२४ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २८ जुलै, २०२४ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २८ जुलै, २०२४ रोजी सायं.५.००वा.नंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल.
- ड) नोंद दिनांक अर्थात शुक्रवार २२ जुलै, २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई–वोटिंग कालावधी दरम्यान विद्युत स्वरुपाने किंवा एजीएममध्ये ई–वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- ई) ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमीट ई–वीटिंगने त्यांचे मत दिलेल नाही त्यांना ई-वोटिंग प्रणालीने एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार
- फ) विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत आणि व्हीसीद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास त्या श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क करावा ०२२-२३०५८५४२/३. मंडळाच्या आदेशान्वये

टिप्स फिल्म्स लिमिटेडकरिता सही / -

ठिकाणः मुंबई धर्मेश नवधरे दिनांकः ५ जुलै, २०२५ कंपनी सचिव

येथे सूचना देण्यात येत आहे की, हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड (कंपनी) ची ६६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) गुरुवार १ ऑगस्ट, २०२४ रोजी दु.१२.३०वा. (भाप्रवे),व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद के ल्यानुसार व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे ,कंपनी कायदा, २०१३ ('ॲधिनियम') च्या लागू तरतुदींचे पालन करून आणि सहवाचिता सहकार मंत्रालयाने दिनांक ५ मे, २०२० ला जारी केलेल्या सामान्य परिपत्रके आणि या संदर्भात जारी केलेले परिपत्रक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ सह इतर संबंधित परिपत्रके मध्ये, सेबी सूची विनियम, २०१५ च्या काही तरतुदींच्या अनुपालनातून सूट देण्यात आली आहे.

हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड

CIN:L28900MH1958PLC011077

दूर.क.: +९१-२२-४९६०१७७५ ईमेल :investors@hirect.com

६६वी एजीएम, ई-वोटिंगची माहिती व पुस्तक बंद करणेची सूचना

कं पनीने कं पनीच्या ६६व्या एजीएम सूचनेसह कं पनीच्या वार्षिक अहवाल आणि वार्षिक खात्याच्या लिंकसह २०२३–२४ वित्तीय वर्षाकरिता शुक्रवार, ५ जुलॅ २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने , ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) ॲड्रॉईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ('आरटीए') /डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले आहेत. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठवण्याची अट दूर करण्यात आली आहे.वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती केवळ त्या सदस्यांना पाठवल्या जातील जे विशेषत: त्याची विनंती करतात.

कंपनीच्या वार्षिक अहवालसह एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट https://hirect.com/annual-report/ वर उपलब्ध आहें आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटस्च्या संबंधित विभागातून देखील प्रवेश केला जाऊ शकतो, म्हणजे बीएसई लिमिटेड(बीएसई) www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड(एनएसई) www.nseindia.com. एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे

सभेच्या सूचने मध्ये सूचित के ल्याानुसारे सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात.कृपया लक्षात घ्या कंपनीच्या ६६ व्या एजीएममध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची कोणतीही तरतूद असणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित रहणारे सदस्यांची उपस्थिती कंपनी कायदाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम निश्चित करण्याच्या उद्देशाने मोजली जाईल.

एजीएमच्या आधी आणि दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता सूचना:कंपनी कायदा २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार (व्यवस्थापन आणि प्रशासन) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ (अधिनियम) च्या नियम २०, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि इतर लागू तरतुदी, नियम व अधिनियमानुसार, सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४, प्रत्येकामध्ये वेळोवेळी सुधारणा के ल्याानुसार कंपनी आपल्या सभासदांना ६६वी एजीएमच्या आधी/दरम्यान रिमोट ई-वोटिंगची सुविधा एजीएमध्ये नमूद व्यवसायावर विचारविमर्श करण्याच्या उद्देशासाठी प्रदान करत आहे. विद्युत माध्यमातून मतदानाकरिता कंपनीने रनएसडीएलची सेवा नियुक्ती के ली आहे.एजीएमपूर्वी रिमोट ई–वोटिंग,व्हीसी / ओएव्हीएम सविधेद्वारे एजीएमध्ये भाग घेणे. एजीएम) दरम्यान ई-वोटिंग आणि ईमेल पत्तेची नोंदणी साठी तपशीलवार सूचना एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेत दिल्या

गुरुवार, २५ जुलै, २०२४ रोजीच्या व्यक्तिचे नाव सभासदांच्या नोंदीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत केवळ नोंद तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ति एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटींग तसेच एजीएम दरम्यान मतदानाकरिता रिमोट ई-वोटींगची सुविधा घेण्यास पात्र असेल.नोंद दिनांकाला सदस्य नसलेल्या व्यक्तींने सूचना के वळ माहितीची हाताळण्याची विनंती के ली जात

रिमोट ई – वोटींग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

रिमोट ई–वोटिंग प्रारंभ शिनवार, २७ जुलै, २०२४ रोजी स. ९.००वा. (भाप्रवे) पासून रिमोट ई–वोटिंग समाप्त बुधवार, ३१ जुलै, २०२४ रोजी सायं ५.००वा (भाप्रवे)

|तदनंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे रिमोट ई–वोटिंग पद्धत अक्षम केले जाईल आणि सदस्यांना सदर तारीख आणि वेळेच्या पुढे विद्युत पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममये उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी रिमोट ई-वोटिंग द्वारे आपले मत दिले नाही, ते एजीएम दरम्यान ई-वोटिंग द्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील.एकदा का ठरावावर सदस्याने मत दिले की, सदस्याला नांतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.सभासदांचे मतदान हक्क गुरुवार, २५ जुलै २०२४ रोजी (नोंद तारीख) कंपनीच्या भरणा के लेल्या इक्विटी भाग भांडवलांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील.

िज्या सदस्यांनी वास्तविक स्वरुपामध्ये भाग धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी info@adroitcorporate.com वर लिह्न त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करावेत.डिमॅट स्वरुपामध्ये भाग धारण करणाऱ्या सर्देस्यांना विनंती केली जाते की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ईमें ल पत्ते नोंदणी / अपडेट करावे

□वास्तविक स्वरुपात भागधारणा केलेले कोणतेही भागधारक किंवा गेर-वैयक्तिक भागधारक जे कंपनीचे शेअर्स घेतात आणि सूचना पाठवल्यानंतर आणि क ट-ऑफ तारखेपर्यंत म्हणजे गुरुवार, २५ जुलै, २०२४ रोजीपर्यंत शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे सदस्य बनतात ते evoting@nsdl.co.in वर वनंती पाठवून युझर आयडी व पासवर्ड मिळवू शक तात. तथापि, जर भागधारक एनएसेडीएल सह रीमोट ई-वोटींग करीता या पुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युझर आयडी व पासवर्ड वापरू शकतो तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वापरकर्ता तपशील/पासवर्ड विसरलात किंवा फिजिकल यूजर रीसेट पासवर्ड पर्याय वापरुन तुमचा पासवर्ड रीसेट करुशकता किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करु शंकता.वैयक्तिक भागधारकांच्या बाबतीत जे कंपनीचे शेअर्स घेतात आणि सूचना पाठवल्यानंतर कं पनीचे सदस्य बनतात आणि कट-अॉफ तारखेनुसार डीमॅट स्वरु पात शेअर्स धारण करतात त्यांनी 'एनएसडीएल ई-वोटींग सिस्टमध्ये प्रवेश' अंतर्गत नमूद के लेल्या चरणांचे अनुसरण करु शकतात एजीएमच्या सूचने मध्ये प्रदान के ल्याप्रमाणे.

]कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकां।साठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा ०२२-४८८६ ७००० वर काल करा किंवा evoting@nsdl.com वर सहाय्यक व्यवस्थापक श्री संजीव यादव यांना विनंती पातवा

डिपॉझिटरीज म्हणजेच एनएसडीएल आणि सीडीएसएल द्वारे लॉग इन करण्याशी संबंधित को णत्याही तांत्रिक समस्यांसाठी विद्युत स्वरुपात प्रतिभूती धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकां साठी हे ल्पडेस्कः

लॉगइन प्रकार हेल्पडेस्क तपशील एनएसडीएल सोबत लॉगइन मध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्कसाध शकतात डिमॅट स्वरुपात सिक्यरिटीज धारण evoting@nsdl.com वर विनंती पाठवन किंवा ०२२ ८८६ ७००० क रणारे वैयक्तिक वर कॉल करू शकतात भागधारक लॉगइन मध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सीडीएसएल सोबत

डिमॅट स्वरुपात सदस्य सीडीएसएल हेल्पडेस्क शी संपर्क साधू शकतात सिक्युरिटीज धारण helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा क रणारे वैयक्तिक टोल फ्री क्रमांक: १८०० २२५५३३ वर कॉल करू शकतात सभासदांचे मतदान हक गुरुवार, २५ जुलै, २०२४ रोजी (नोंद तारीख)

कं पनीच्या भरणा केलेल्या इक्विटी भाग भांडवलाच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग आणि एजीएममधील मतदानाची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पाडण्याकरिता श्री. महेश सोनी (सदस्य क्र.३७०६), हे गैरहजर राहिल्यास, सुश्री सोनिया चेट्टियार(सदस्य क्र.२७५८२), जीएमजे ॲण्ड असोसिएट्सचे भागीदार, कंपनी सचिव, यांची तपासनीस म्हणून नियुक्ती केली आहेत. सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतर पुस्तक शुक्रवार, २६ जुल,२०२४, ते गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४ दोन्ही दिवस समाविष्ट पर्यंत २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी लाभांश आणि एजीएमच्या उद्देशाकरिता बंद राहतील.जर संचालक मंडळाने शिफारस केल्यानुसार लाभांश कंपनीच्या १ ऑगस्ट, २०२४ च्या एजीएमम्ध्ये सभासदांनी घोषित केल्यास, एजीएमच्या समाप्ती पासून एक आठवड्यच्या आत स्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन केले जाईल:

अ) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडआणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया)लिमिटेड यांनी गुरुवार, २५ जुलै, २०२४ रोजी कामकाजाच्या . . वेळेच्या समाप्ती पर्यंत उपलब्ध करून दिलेल्या डेटानुसार डिमॅट स्वरुपात असलेल्या समभागाच्या संदर्भात सर्व लाभार्थी मालकांना

ब) गुरुवार, २५ जुलै, २०२४ रोजी कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीनंतर कंपनीकडे दाखल के लेल्या वैध हस्तांतरण किंवा स्थानांतरण वनंत्यांना लागू केल्यानंतर वास्तविक स्वरुपात असलेल्यास समभागांच्या संदर्भात सर्व सदस्यांना.

रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगचे निकाल एजीएम समाप्तीनंतर दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील. तपसणीसांचा अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.hirect.com वेबसाइटवर आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर लगेचच टाकले जातील आणि स्टॉक एक्सचेंज ला कळवले जातील जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत आणि त्यांच्या संबंधित वेबसाइट www.bselndia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध केले जतील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड करिता सही / -

मिनाक्षी आंचलिया

ठिकाण: मुंबई दिनांक: ५ जुलै, २०२४ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

(CIN: L25999PN1973PLC182679) Regd. Office: A-82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune – 413132 Website: www.modulex.in | Email Id: compliance@modulex.in | Tel: +91 02111 299061

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2024

(Rs. in Lakhs except Earnings Per Share data)

	Particulars	Standalone					Consolidated				
Sr.		Quarter Ended			Year Ended		Quarter Ended			Year Ended	
No.		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	4.24	4.29	3.79	18.41	20.12	97.89	0.26	8.79	115.54	29.59
2	Total Expenses	46.83	33.14	50.79	161.59	176.97	147.49	186.88	211.74	789.55	1020.0
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(42.59)	(28.85)	(47.00)	(143.18)	(156.85)	(49.60)	(186.62)	(202.96)	(674.01)	(990.47
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(42.59)	(28.85)	(47.00)	(143.18)	(156.86)	(66.27)	(186.62)	(202.96)	(690.68)	(904.22
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period (comprising Profit / (Loss) after tax and other comprehensive Income after tax)	(42.59)	(28.85)	(47.00)	(143.18)	(156.86)	(66.83)	(186.62)	(195.69)	(691.24)	(908.41
6	Equity Share Capital	6920.18	6920.18	5130.30	6920.18	5130.30	6920.18	6920.18	5130.30	6920.18	5130.3
7	Reserves excluding Revaluation Reserve	-	-	-	28371.19	27886.60	-	-	-	20754.16	20801.8
8	Earnings Per Share (Not annualized) a. Basic (in Rs.) b. Diluted (in Rs)	(0.06) (0.06)	(0.04) (0.04)	(0.09) (0.09)	(0.21) (0.21)	(0.31) (0.31)	(0.10) (0.10)	(0.27) (0.27)	(0.40) (0.40)	(1.03) (1.03)	(1.76 (1.76

Notes:

Place: Pune

Date: 05th July, 2024

The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee on 4th July, 2024 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 5th July, 2024.

The figures of the previous period(s) have been regrouped/ reclassified wherever necessary.

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Audited Financial Results is also available on the website of the Company www.modulex.in and on the website of BSE at www.bseindia.com

For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

Ajay Palekai DIN:02708940